

राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये “आपले सरकार सेवा केंद्र” (ASSK) यासाठी सहकार विभागामार्फत पुरविण्यात येणा-या सेवांसाठी नियंत्रण अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन आदेश क्रमांक सववि-३५१५/प्र. क्र. ६९/आस्था-१  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२  
दिनांक १० मार्च, २०१७

**संदर्भ:-** शासन निर्णय ग्राम विकास विभाग क्रमांक संग्राम २०१५-प्र.क्र.९३/संग्राम कक्ष,  
दिनांक ११/८/२०१६

**कार्यालयीन आदेश**

गावातील नागरिकांना शासनाच्या विविध विभागातील सेवा ग्राम पंचायत स्तरावरच उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ग्राम विकास विभागाच्या दिनांक ११/८/२०१६ च्या शासननिर्णयान्वये आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) ग्राम पंचायतीमध्ये CSC-SPV e-Governance Service Ind. Ltd ( केंद्र शासनाद्वारे प्रेरित उपक्रम) सुरु करण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्रातून ग्राम पंचायतीच्या विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना ग्राम स्तरावरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

२. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील सहकार विभागांतर्गत असलेल्या खालील सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतात.

- १) सहकारी संस्थांची नोंदणी करणे
- २) सहकारी संस्थांची उपविधी दुरुस्त करणे
- ३) सावकारी व्यवसायासाठी परवाना देणे
- ४) सावकारी व्यवसायासाठी परवाना नुतनीकरण देणे
- ५) सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अधिहस्तांतरण

३. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून पुरविण्यात येणा-या उपरोक्त सेवा या सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत पुरविल्या जातात.

४. गावातील नागरिकांना सहकार विभागाशी संबंधित असलेल्या सेवा ग्राम पंचायत स्तरावरच “आपले सरकार सेवा केंद्रामार्फत” उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने उपरोक्त अनुक्रमांक १ ते ४ या सेवांसाठी अवर सचिव (७ स व १३ स) आणि अनुक्रमांक ५ येथील सेवांसाठी सह सचिव/उप सचिव ( १४ स) यांची त्यांच्याशी संबंधित उपरोक्त सेवांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०३१४१६०११८७३०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( मं. ग. जोशी )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सह सचिव/ उप सचिव( १४ स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
२. अवर सचिव (७ स व १३ स-श्री. आर. एस. शिंगटे), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
४. मा. प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
५. मा. मंत्री, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग ) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. राज्यमंत्री, ( सहकार, पणन व वस्त्रोद्योग ) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
७. स्वीय सहाय्यक, मा. अपर मुख्य सचिव, (नियोजन व पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
८. स्वीय सहाय्यक, अपर मुख्य सचिव, (सहकार), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
९. स्वीय सहाय्यक, मा. प्रधान सचिव, (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११. उप सचिव (संग्राम कक्ष), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. सर्व सह सचिव/उप सचिव/विकाअ/अवर सचिव/कक्ष अधिकारी, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. निवड संग्रह आस्था १